

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

AN ISO 9001:2015 & 14001:2015 CERTIFIED COMPANY | CIN: L14219MH2005PLC240892

REGD. OFFICE: B1-401, B WING, BOOMERANG, CHANDIVALI FARM ROAD, ANDHERI EAST, MUMBAI - 400072. M:+91 9724306856

CORPORATE OFFICE: 02, NAVKRUTI APPT., B/H. B.R. DESIGNS, NR. LAL BUNGLOW, ATHWALINES, SURAT - 395007. M:+91 9724326805

Date: 19/08/2022

To,

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

Script ID/Code

: RAWEDGE / 541634

Subject

: Intimation of Newspaper Advertisement of Notice of 18th Annual General

Meeting, Book Closure and E-Voting

Reference No.

: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of notice published in Newspapers on Wednesday, 19th August, 2022 regarding 18th Annual General Meeting, Book Closure and E-voting.

1. English Daily: "News Hub" dated 19th August, 2022

2. Regional Language Daily: "Pratahkal" Mumbai dated 19th August, 2022

Kindly take the above information on record and oblige.

Thanking you. Yours Faithfully,

For Raw Edge Industrial Solutions Limited

Ricky Kapadia

Company Secretary & Compliance Officer

ACS No.: 60440

Encl.: As above

FRIDAY 19 AUGUST 2022 **NEWS HUB**

Commencement of the lottery of 5 thousand 211 houses of Pune MHADA

Government is committed to provide affordable housing to common people

- Chief Minister Eknath Shinde

MUMBAI: Chief Minister Eknath Shinde testified that MHADA is providing houses at the cost of construction to fulfill the dream of common people and the government is committed to provide police residences and affordable right houses to common people through MHADA and CIDCO.Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis launched today the lottery of 5 thousand 211 houses to be constructed on behalf of Pune Mandal MHADA through television system. On this occasion, Principal Secretary of Housing Department Milind Mhaiskar, Vice Chairman of MHADA Anil Diggikar, Principal Secretary of Urban Development Department Sonia Sethi along with senior officials were present. Chief Minister Mr. Shinde said on this occasion that more than 90 thousand citizens applied for 5 thousand 211 flats of Pune MHADA Mandal and more than 71 thousand applicants participated by paying deposit amount, this is a good example of increasing credibility of government and



MHADA. The Chief Minister also said that out of the flats that were drawn today, three thousand houses are ready and will be distributed in the next one and a half months, while the rest of the flats will be completed and distributed in one and a half years.Own house is the dream of every citizen, to fulfill this dream, Prime Minister Narendra Modi introduced the concept of affordable housing for all and said that right houses are being made available through various schemes like Pradhan Mantri Awas Yojana. The Chief Minister also gave instructions to work vigorously on this occasion.MHADA has played a major role in implementing Prime Minister Narendra Modi's 'Housing for All' concept in the state, Deputy Chief Minister Devendra Fadnavis appreciated the work of MHADA for successfully implementing various housing projects in the

On this occasion, a booklet giving information about the housing scheme was released by the

Counterfeit Products Of Canon Seized

MUMBAI: MRA Marg Police Station along with Enforcers of Intellectual Property Rights (EIPR) conducted raids at a storage unit situated in M K Amin Marg and at a distribution point at Bora Bazar Street in Fort and seized counterfeit products stored under the brand name of Canon. During the raid, the Police came across counterfeit Canon packed toner cartridges, and Canon packed ink bottles, Canon outer toner cartridge boxes, refilled toner car-



tridges and a MRP printing machine from the two locations. The counterfeit products have been seized by the Police. The Police have arrested Sanjay Narsing Verat and FIR has been lodged against the accused at MRA Marg Police Station. The Deputy Commissioner of Police, Zone I - Dr Hari Balaji and Mr Rajesh Pawar - Sr. Inspector of Police of MRA Marg Police Station gave permission to conduct the raid. The fake products were seized with the help of Mr Devidas Sangle, Asst. Police Inspector and the staff of MRA Marg Police Station. The case has been registered at MRA Marg Police Station vide FIR 0845 Dated: 30.7.2022, U/s. 51 & 63 of Copyright Act 1957. The Police are further investigating the case.

Maharashtra Public Service Commission District At State Services Pre-Examination Sub-Centre Injunction applies

tres in Thane. Held on 21 August 2022. During the examination, except the examinees , invigilators, officers and staff related to the examination process and police officers and police officers, to stop illegal gathering in the area of 100 meters around the examination center and to stop the Xerox center, fax center, telephone booth, shops, services and mobile phones and Deputy Commissioner of Police of Thane City Special Branch to use similar electronic devices. Sudhakar Pathare has issued an injunction. Necessary action will be taken against those who violate the said instructions as per the provi-

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given that the Original Share Certificate 401 TO 405 [BOTH INCLUSIVE] of Shop No. 15, Ground Floor of "NEW ODEON PREMISES CO OPERATIVE SOCIETY LIMITED" situated at Plot No. 194, T.P.S. III Vallabh Baug Lane, Ghatkopar (East) Mumbai - 400 077, not traceable and society has decided to Issue Duplicate Shares to the joint member i.e. (1) MR. RADHESHYAM SHUKLA (2) MR. MAHENDRA SHUKLA MR. VIRENDRA SHUKLA, (MR. SURESH SHUKLA, (5) MR SARVESH SHUKLA and (6) MRS VIBHA KAILASH MISHRA. The Society hereby invites claims or objections from an persons by way of any right, title, estate or interest by way of Agreement, Inheritance Shares, Lien, Charge, Maintenance, Easement, License, Possession or otherwise howsoever into or upon the property and / or any part thereof should notify the same in writing together with all original documents within 14 days from the date of publication hereof to the Hon. Secretary of the Society, failing which than society shall go ahead and issue Duplicate Share Certificate as per Bye Laws of the society to the. Date: 19/08/2022

Hon, Secretary New Odeon Premises Co-operative Society Limited, Plot No. 194, Vallable Baug Lane, Ghatkopar (East),

Mumbai- 400 077

Thane: Maharashtra Public sions of "Maharashtra Pre- Commissioner of Police of Service Commission conducts vention of Mal Practices Act the branch has informed a State Service Pre-Examination University Board and Under PUBLIC NOTICE Specified Examination Act 1982. The said order will be in force on 21st August 2022 from 08.00 am to 18.00 pm

, Thane city special. Deputy PUBLIC NOTICE Notice is hereby given through my client MRS. CHETNA NARAYAN MELANE who is the owner of Flat No. B-3, Ground Floor, PIYUSH APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD., Siddhivinayak Hospital Cross Lane, Navghar Road, Bhayandar (E), Tal. & Dist-Thane 401105 M/S THAKKAR BUILDERS had sold the above said Flat to MR. NARAYAN MUNNU MELANE
by Agreement for sale dated 28.08.1989. MR.
NARAYAN MUNNU MELANE expired on 25.09.2019 left behind 1. MRS. CHETNA NARAYAN MELANE (wife) 2. MRS. KANCHAN DHIRAJ KANDARE (Daughter) 3. MRS. SANJANA MANGESH SANGHELIYA (Daughter) 4. MR. AMIT NARAYAN MELANE (Son) 5. MRS. JYOTI HITESH KUMAR SINGH (Daughter) as his only legal heirs. By way of Release Deed dated 08.08.2022, 1. MRS. KANCHAN DHIRAJ KANDARE 2. MRS. SANJANA MANGESH SANGHELIYA, 3. MR. AMIT NARAYAN MELANE 4. MPS IVOTI HITESH KIIMAR SINGH have releas heir shares, rights, title and interest in the said flat to MRS. CHETNA NARAYAN MELANE and thereafter the Society has transferred the said Flat in her name of 14.08.2022. Now she is selling the flat to any interested purchaser or buyer and If any person has any objection against my client over sale of the above said property or regarding legal heirs of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title interest etc. then such person should raise her/his/ thei claims or objection through written documents alon with proofs thereof to undersigned within 14 days fror the date of publication of this advertisement/notice After 14 days no claim shall be considered and it shall be assumed that the title of the said Flat premises clear and marketable and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer. Date: 19/08/2022 R.L. Mishra

Advocate, High Court, Mumbai
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

Notice is hereby ven on behalf of n client MR. KHETSHI RAVJI PATEL and NAVALBEN K. VERAT who is the registered owner of Flat No. B-803, Akansha Co Op. Hsg. Society, Opp. Surya Shopping Centre, Near Gaurav Galaxy, Shanti Garden, Mira Road, Dist - Thane Pin - 401107. I say that I was Lost Original Original Share Certificate No. 113 distinctive of 1121-1130 Reg. No. TNA/(TNA) HSG/(TC) 24681 of 2012-2013. If any person is having any claim or objection in the respect of the above said Flat's Share Certificate by way of sale, exchange, charge, gift trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever and also regarding any objection of any legal heir in respect of the above property, then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date publication of this notice. After that no claim will be entertained and after stipulated period i.e. 14 days it will believed that there is no any claim from any person regarding the mortgage, legal heirs against the above said property's share certificate and it shall be considered that MR. KHETSHI RAVJI PATEL and NAVALBEN K. VERAT is the owner of the Flat premises and member of society and society may issue share certificate of the said Flat remises is clear and marketable.

PRAKASH E. MHATRE B.A.LL.B ADVOCATE HIGH COURT C-55, Shanti Shopping Centre, Nr. Mira Road Railway Station. East THANE 401 107 Date: 19/08/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Vaishali Shashikant Karkate and Shri. Shashikant Tukaram Karkate were the owner of Flat No. 103, on the First Floor, G wing, Phase-1, area admeasuring 43.90 sq. Mtrs., Carpet, in building known as "Mohan Palms Phase-1 Co-op. Hsg. Soc. Ltd., standing on plot of land bearing S No. 14, Hissa No. 1,2A,& 2B situated at Village: Shirgaon, Taluka-Ambernath, Dist. Thane. Smt. Vaishali Shashikant Karkate and Shri. Shashikant Tukaram Karkate had purchased the said Flat Agreement dt. 06/09/2018 registered at Sr. No. KLN-11688/2018 on dt. 06/09/2018. The said society has also issued a Share Certificate No. 213 in the name of Smt. Vaishali Shashikant Karkate and Shri. Shashikant Tukaram Karkate & Shashikant Tukaram Karkate was expired on 30/12/2018 leaving behind his Son Vaishali Shashikant Karkate (Wife) & Mr. Abhay Shashikant Karkate (Son) as his legal heirs. Apart from them there are no other legal

Hence if any persons/any Legal heirs have objection/claim in respect of the said Flat, such person shall contact me within 7 days from the date of publication of this notice with written objections together with documents of proof thereof failing which, claim if any shall be deemed to be waived &/or abandoned

Date: 19/08/2022.



shipping Agiary place at Tembhi Naka in Thane (pic by Umesh Wandre)

Anand Dighe Jiddah School Fancy Dress conducted by NGO (pic by Umesh Wandre)



On the occasion of Independence Day

Various activities are conducted in government hostels

Social Welfare. In government hostels and petitions such as Literary Anti-Drug Pledge, ticipated in these programs.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given instruction that behalf of my client SMT. UMA RAJKUMAR SHARMA is owner of Flat No. A/302, 3 rd Floor, "CHANDRESH SWAGAT CO. OP. HOUSING. SOCIETY LIMITED.", Situated at:-Shankeshwar Nagar, Achole Road, Village-Achole, Nallasopara (E), Tal - Vasai, Dist-Palphar, and constructed on land bearing Survey No. 210 (Old S.No. 88), S.NO. 209 (Old S.NO. 154), Survey No. 221 (Old S.No. 155) Survey No. 214 (Old S.No. 161) Survey No. 221 (Old S.No. 165) Survey No. 123 (Old Survey No. 164) Survey No. 123 (Old Survey No. 165) Survey No. 222 (old Survey No. 178) Hissa No. 14,5, 2 173, 3 (Part), 271,4, 3 & 6, 1,4 and admeasuring area 490 Sq. Ft. (Built up area) (which is inclusive of the area of balconies), and by an Agreement Vide Registration No. Chha - 1067-1996, Dated: 290/3/1996 & Agreement For Sale Dated 04/01/1994, Late. MR. RAJKUMAR SHARMA had purchase said Flat from M/S. SHANKHESHWAR ENTERPRISES. Where of owner of thesaid Flat of Late.

purchase said Flat from M/S. SHANKHESHWAR ENTERRISES. Where of owner of thesaid flat of Late. MR. RAJKUMAR SHARMA expired on 2201/2000, leaving behind him SMT. UMA RAJKUMAR SHARMA, and two more legal heir MR. SUDHAMSHU RAJKUMAR SHARMA. & MR. HIMANSHU RAJKUMAR SHARMA & MR. HIMANSHU RAJKUMAR SHARMA & MR. HIMANSHU RAJKUMAR SHARMA BAJKUMAR SHARMA SHARMA SHARMA SHARMA SHARMA SHARWA SHARMA SHARWA SHARWA

countersign MR. AWANESH KUMAR TIWAR Date: 19/08/2022 (Advocate High Court) Shop No. 21, Jai Vijay Green, New Link Road. Ballasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar.

SMT. UMA RAJKUMAR SHARMA

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my client Mrs.

Tejal Hemant Mistry is lawful joint owner alongwith her deceased husband Mr. Hemant N. Mistry in respect of Flat premises bearing Flat No. 203, 2 nd Floor, A-Wing, Bhoomi Enclave, Mahavir Nagar, Sector-11, Dahanukar Wadi, Kandivali (West), Mumbai-400067.

That Late Hemant N. Mistry had expired of

24/08/2011 at Mumbai leaving behind my client and two children namely 1. Urja Hemant Mistry & 2. Nirja

Hemant Mistry as his only legal heirs an representatives and except them there is no other legheirs and representatives of deceased Late Heman N. Mistry.

And the said property is Now being transfered in th

name of Mrs. Tejal Hemant Mistry, Urja Hema

name of Mrs. Tejal Hemant Mistry, Urja Heman Mistry & Nirja Hemant Mistry If Any person/s daiming any right, title or claim objection, legal heir ship and ownership of whatsoewe in nature pertaining to the legal heirs ship and ownership in respect of the said flat is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant documents, within 7 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no cloth or cleim by anyone and the same has been and the same that the same has been and the same that the same

right, or claim by anyone and the same has be

waived.
Date: 19/08/2022
MUKESH UPADHYAY
Mob: 9918661120
Office at : Room No. 205-B, 2 nd Floor, Maa Durga Niwas

Ambawadi, Nallasopara (E), Dist- Palghar- 401209

THANE: On the occasion of Amrit Mahot- ashram schools. On August 15, 2022, the Elocution Competition, Essay Competition, sav of Independence, under the guidance of flag-hoisting program was held with great Rangoli Competition, Painting Competition, Social Justice and Special Assistance Depart- fanfare on the occasion of Independence Day. Rally etc. held from 11th August 2022 to 14th ment Social Welfare Commissioner Prashant Also the Constitution of India was read. Under August 2022 .Assistant Commissioner Social Naranvare, Regional Deputy Commissioner the program 'Har Ghar Tiranga' and 'Swara- Welfare, Thane has informed that officers, Vandana Kochure , Assistant Commissioner jya Mahotsav' under the Amrit Mahotsav of staff, hostel housekeepers, staff and students/ Sadhan Ingle, all boys and girls of the district Independence. Prizes and sweetmeats were students, Ashram school principal, teachers/ under the office of Assistant Commissioner distributed to the winning students in com-

rawedge

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

CIN: L14219MH2005PLC240892 CIN: L14219/INITL2005FLC-24005/2

Regd. Office: B1-401, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East,
Mumbai 400072, Maharashtra, India.

Corp. Office: 02, Navkruti Apartment, B/H B.R. Designs, Near Lal Bunglow, Athwa Lines,
Surat - 395007, Gujarat, India.

Tel No.: 9724306856/ 9724326805; Email: info@rawedge.in; Website: www.rawedge.in

ANNUAL GENERAL MEETING (AGM) NOTICE

Notice is hereby given that the 18TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the mem-Notice is neteroly given that the 161H AINOVAL GENERAL MEETING (AUM) of the litelihers of RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED ('the Company') will be held Friday, the 16th day of September, 2022 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, the Company will send the Notice of the 18thAGM along with its Annual Report 2021-22 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending whith the Company of Registral & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AgM along with the annual report has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The company has appointed National Securities Depository Limited (NSDL) to provide its virtual platform for conducting the company's AGM

tice of the AGM is available on the company's website at www.rawedge.in and also on the stock exchange website at www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING

All the shareholders of the company are informed that the member's register of the company will be closed from Saturday 10th September, 2022 to Friday 16th September, 2022 (both day inclusive) for the purpose of AGM. The Cut off date for providing E-voting is 9th September,

1. Electronic copies of the Notice of AGM have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). The same is available on Company's website www.rawedge.in. The dispatches of Notice of AGM have been completed. 2. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off

date of 9th September 2022, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:
i. The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by elec-

i. The remote e-voting shall commence on Tuesday, the 13th day of September, 2022 at 9:00

iii. The remote e-voting shall end on Thursday, the 15th day of September, 2022 at 17:00 hrs.;

iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM

is 9th September, 2022. Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 9th September, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and

assword can be used for casting vote; A person who is not a Member as on the Cut-Off Date tould treat the Notice of the AGM for information purposes only; vi. Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for e-voting shall be made available at the AGM through e-voting and no ballot shall be provided as the meeting will be held through VC/OAVM; (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a

person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM as instruction mention in Notice of AGM. vii. In case of any queries or issued regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section For Raw Edge Industrial Solutions Limited

Place: Surat

Ricky Kapadia Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

The Present Notice is hereby given to the public at large to inform that my clients MISS. VIJAYA DATTATRAY PANDHARE, age adult residing at Pla No 104, Kailash Park Co-op Hsg Soc Ltd, near Radha Nagar, Barve Road Khadak Pada, Kalyan(W), Taluka Kalyan, Dist. Thane, wish to declare that my lients MISS. VIJAYA DATTATRAY PANDHARE, had purchased the Flat No 03, Kailash Park Co-op Hsg Soc Ltd, near Radha Nagar, Barve Road, Khadal Pada, Kalyan(W), Taluka- Kalyan,Dist- Thane, having area 585 Sq. ft. bearing Survey no. 33/1(P), 33/4,33/5(P), &34/2 located at revenue village- Gandhare t Taluka Kalyan, Dist Thane within the limits of Kalyan- Dombivli Municipa Corporation and in Jurisdiction of Registration District and sub District Thane inafter referred to as the "Said Flat" from MRS. MATILDA REBELLO or 23/09/2008 and Registered the same before Registration authority vide KLN /7179/2008 and therein become absolute and lawful Sole owner. My clients tates that being the sole owner of the Flat No 103, Kailash Park Co-op Hsg So Ltd, she was possessing the Share Certificate No. 5, bearing 21 to 25 (5) shares of Rs.50/- each of the said Flat and the said Share Certificate is lost/misplaced omewhere and therefore my client had lodged the complaint on 26/7/2022 and eceived certificate from Khadakpada Police Station, Kalyan. My client state hat in order to make the title of the said flat crystal clear she wish to publish the Paper Notice to that effect hence the present notice is given to public at large that If any third person, trust, company or Bank has any right, interest vestee in respect to the aforementioned Flat premises then it is the humble request to ome with due procedure of law enclosing all the original documents In respec of the said Premises within a period of 07 days from the date of publication and contact/submit the undersigned person on the address given below or else it will be presumed that there is no third party right vested in the said premises nd my clients will have whole right to apply the concerned Society authorities and obtain Second copy of Share Certificate or to sale/mortgage/alienate the said property by virtue of missing certificate /Sale Agreement and with due

SUJATA V. JOSHI

MISS. VIJAYA DATTATRAY PANDHARE Address Flat No 103, KAILASH PARK CO-OP HSG SOC LTD, near Radha Nagar, Barve Road, Khadak Pada, Kalyan(W), Taluka- Kalyan, Dist- Thane. Cell No. 95522 32528

जाहीर सूचना

क. २०३. २ रा मजला. ए विंग, भमी एनक्लेव्ह, महावी नगर, सेक्टर ११, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंब

मुंबई येथे मृत्यु झाला त्यांच्या मागे माझे अशील व दोन लहा

ने नावे १. उर्जा हेमंत मिस्त्री व २. निरजा हेमंत मिस्त्री

केवळ कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत व मय

दिवंगत हेमंत एन. मिस्त्री यांचे कोणीही अन्य वार व प्रतिनिधी नाही आहेत.

व सदर मालमत्ता आता श्रीम. तेजल हेमंत मिस्त्री, उज

<mark>हेमंत मिस्त्री व निरजा हेमंत मिस्त्री</mark> यांच्या नावे हस्तां

जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅटच्या संबंधात कायदेऽ

अधिकार वा हितसंबंध, आक्षेप, कायदेशीर वारस असल्य

यांनी याद्वारे मला संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर जाह

सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ७ दिवसांच्या आत संपर्व

. ।धावा अन्यथा कोणतेही हक्क वा दावे काही गहित धरले जाण

रूध्वनी क्र.९९१८६६११२० विकील उच्च न्यायालय कार्यालय : रूम क्र.२०५-बी, २ रा मजला, मा दुर्गा निवास

जाहीर सूचना

. ांच्या मार्फत देण्यात येते आहे की ते, फ्लॅट क्र. बी-३

तळ प्रजला पियष अपार्टपेंट को-ऑप हा सो लि

सिद्धीविनायक हॉस्पिटल क्रॉस लेन, नवघर रोड, भाईंदर (पू) तालूका व जिल्हा ठाणे – ४०१ १०५ येथील मालमत्तेर

मालक आहेत. मे. ठक्कर बिल्डर्स यांनी वरील सदर फ्लॅ

मेलाने यांचा दि. २५.०९.२०१९ रोजी भाईंदर (पू) येथे मृत झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे १. श्रीम. चेतन नारायण मेलाने (पत्नी), २. श्रीम. कांच्न धिरज कंडा

मलगी), ३. श्रीम, संजना मंगेश संघेलिया (मलगी)

(बुलना), २. श्राम. संज्ञान मनार संवाहावा (बुलना) ४. श्री. अमित नारायण मेलाने (मुलगा) ५. श्रीम. ज्योतं हितेश कुमार सिंह (मुलगी) हे केवळ कायदेशीर वारस आहेत

रिलीज करार दि. ०८.०८.२०२२ मार्फत १. श्रीम. कांच-

३. श्री. अमित नारायण मेलाने, ४. श्रीम. ज्योती हितेश

कमार सिंह यांनी त्यांचे सर्व सदर फ्लॅटमधील शेअर, हक्क

कुमार सिंह याना त्याच सच सदर प्रतटमवाल राजर, हव अधिकार वा हितसंबंध श्रीम. चेतना नारायण मेलाने यांच्य नावे रिलीज्ड केले आहेत व त्यानंतर सोसायटी

. म्लॅटची विक्री करण्यास इच्छुक आहेत व जर कोण

त्र्यक्तीस वरील सदर मालमत्ता वा पूर्वीचे मालक यांच

नालमत्तेच्या संबंधात कोणतेही आक्षेप असल्यास तसेन

कोणतेही दावे हस्तांतरण वारसाहक गहाण भाडेकरार

आक्षेप लेखी स्वरूपात दस्तावेज यांच्या परावे यांच्या

अधोहस्ताक्षरित यांना सदर जाहिरात/ सचनेच्या प्रसिर्द्ध

देवसांनंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत

सदर फ्लॅट जागा स्पष्ट व बाजारमूल्य हक्कांची आहे असे गृहि

टेशनजवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१२०

वारसा आदी असल्यास कोणाही व्यक्तींचे दावे

१४ ०८ २०२२ रोजी त्यांच्या नावे सहर फ्लॅटर

ग केले आहे. आता त्या इच्छुक् खरेदीदार यांना

कंडारे २. श्रीम. संजना मंगेश संघेलिय

. **नारायण मुन्नू मेलाने** यांना विक्री करार अंतर्गत २८.०८.१९८९ रोजी केली आहे. श्री. नारायण मेर

अंबावाडी, नालासोपारा पूर्व, जिल्हा पालघर ४०१ २०९

दि. १९.०८.२०२२

ताहक व मालकीहक संबंधात कोणतेही दावे, हक

०६७ संबंधातील त्यांचे मयत पती श्री. हेमंत एन मिस्त्री यांच्यासह कायदेशीर संयक्त मालक आहेत

व्हिरसीज बँक, शिवाजी चौंक शाखा, वाशी यांच्य नावे फ्लॅट क. १५०२, १५ वा मजला, जी विंग, लक्ष्म नारायण रेसिडन्सी ऑफ उन्नती गार्डन्स ३, माजीवाडे सचित करण्यात येते की. सह-मालक अर्थात निलीम **शरद पटवर्धन** यांच्या मृत्यूमुळे त्यांची वारस यांच्याद्व प्रोबेट/ प्रशासकीय पत्र प्राप्त केले नाही आहे

सचना यादारे देण्यात येते की. आमचे अशील इंडियन

जर कोणाही व्यक्तीस सदर दस्तावेज/ मालमत्ते संबंधात कोणतेही हक असल्यास त्यांनी त्यांचे दावे अधोहस्ताक्षरित यांना सदर सूचनेच्या **तारखोपासू** ०८ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा सदर दाव काही असल्यास सदरे मालमत्ता वा भागाच्या संबंधात सदर दाव्यांच्या संदर्भाविना अधित्यागीत मानले जातील. दे. १८.०८.२०२२ ऑगस्ट, २०२२

शुक्ला ॲन्ड शुक्ला, वकील श्री हनुमान बिल्डींग, ३ रा मजला, चेंबर क्र. १२, २

आर. एस. सप्रे मार्ग, मुंबई ४०० ००२

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE is hereby given

that the Original Share Certificate No. 81, having Distinctive Nos 401 TO 405 [BOTH INCLUSIVE] 'NEW ODEON PREMISES CO OPERATIVE SOCIETY LIMITED' situated at Plot No. 194, T.P.S. III Vallabh Baug Lane, Ghatkopar (East) Mumbai - 400 077 not traceable and society has decided to Issue Duplicate Shares to the joint member i.e. (1) MR. RADHESHYAM SHUKLA
(2) MR. MAHENDRA SHUKLA MR. VIRENDRA SHUKLA, (4 SURESH SHUKLA, (5) MF VIBHA KAILASH MISHRA. The hereby invites claims or objections from an persons by way of any right, title, estate or interest by way of Agreement, Inheritance Shares, Lien, Charge, Maintenance Easement, License. Beques into or upon the property and / or an part thereof should notify the sam in writing together with all origina documents within 14 days from th date of publication hereof to the Hon Secretary of the Society, failing which

than society shall go ahead and issue

Duplicate Share Certificate as per Bye

Mumbai- 400 077.

रक्कम

998055

530866

२३०४९९

३७५

364

३७५

सुनावणी

5.90.00

- Laws of the society to the.

Date: 19/08/2022

रले जाईल व नंतर माझे अशील इच्छुक खारेदीदार Hon. Secretary नावे सदर मालमत्तेची विक्री/ हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करतीत टि. १९.०८.२०२२ **आर. एल. मिश्रा** New Odeon Premises Co-operative Society Limited, Plot No. 194, Vallable वकील, उच्च न्यायालय, मुंबई Baug Lane, Ghatkopar (East), कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे

दाखल

दिनांक

09.06.22

09.06.23

9.06.22

देणार

क्रमांक

डोलो ६५० टॅब्लेट घोटाळ्याची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल

दि. १८ (वृत्तसंस्था) : डोलो ६५० या पॅरासिटॅमोल औषधाची निर्माता कंपनी मायक्रो लॅबने मोठा घोटाळा केल्याचा दावा एका वैद्यकीय प्रतिनिधींच्या गटाने केला आहे. या कंपनीने डोलो टॅब्लेट रुग्णांना लिहून देण्यासाठी डॉक्टरांना १००० कोटी रुपयांची गिफ्ट वाटल्याचे या गटाने सुप्रीम कोर्टात सांगितले आहे.

कोविड महामारीच्या काळात डोलो ६५० हे पॅरासिटामॉल औषध लोकप्रिय झालं होतं. सगळीकडे डॉक्टर याच टॅब्लेट रुग्णांना लिहून देत होते. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन इंडियातर्फे ज्येष्ठ वकील संजय पारीख यांनी खंडपीठाला सांगितले की, 'डोलो कंपनीने ६५० एमजी' फॉर्म्युलेशनसाठी १,००० कोटी रुपयांहून अधिक मोफत गिफ्ट वाटले आहेत. त्यामुळं डॉक्टर्स

डी-मार्ट उघडणार नवीन १२०० स्टोअर्स

मुकेश अंबानींशी राधाकिशन दमानी करणार स्पर्धा

मार्चपासून ५० दुकानांचे केले उद्घाटन

दि.

संस्थापक राधाकिशन दमानी यांनी

मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलशी

स्पर्धा करण्यासाठी नवीन स्टोअर

उघडण्याची योजना आखली आहे.

दमानी डी मार्ट स्टोअरची संख्या ५

पट वाढवणार आहे. त्यांनी आपल्या

योजनेवर कामही सुरू केले आहे. डी

मार्टची सध्या देशभरात २८४

स्टोअर्स आहेत. जी त्यांनी १५००

पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला

आहे. त्यानुसार कंपनी १,२१६ नवीन

स्टोअर्स उघडण्याचा विचार करत

आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे सीईओ नेविल नोरोन्हा यांनी ही

माहिती दिली आहे. मात्र, त्यासाठी

किती वेळ आणि किती गुंतवणूक

केली जाणार आहे, याची माहिती

त्यांनी दिलेली नाही. या महिन्यात

ओसवालच्या, Avenue सुपरमार्ट

मार्च २०२४ पर्यंत १३५ डी-मार्ट

स्टोअर जोडू शकतात. डी मार्टची

नवीन दुकाने उघडल्याने रिलायन्स

रिटेलच्या व्यवसायातही फरक पडू

शकतो. रिलायन्स रिटेलचे सध्या

१२,७११ स्टोअर्स आहेत. नोरोन्हा

म्हणाले, 'बाजारातील मोठे खेळाडू

एकमेकांची चिंता न करता त्यांचे

काम आनंदाने करू शकतात. पुढील

२० वर्षांसाठी याची काळजी

मुंबईस्थित ब्रोकरेज

मोतीलाल

(वृत्तसंस्था)

28

या

डी–मार्टचे

सर्व रुग्णांना या गोळीचे डोस लिहून देत होते,' यासाठी त्यांनी माहितीचा स्रोत म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अहवालाचा हवाला दिला. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या जनहित याचिकांनी औषधांच्या फॉर्म्युलेशन आणि भारतात विकल्या औषधांच्या किमर्तीवर नियंत्रण ठेवण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड न्यायमूर्ती यांच्या एएस बोपण्णा खंडपीठाने संजय पारीख यांच्या म्हणण्यांवर सुनावणी घेतल्यानंतर हा गंभीर मुद्दा असल्याचे निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने आता केंद्राला आठवड्यात जनहित याचिकांवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे तसेच १० दिवसांनी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल, असं सांगितलं. 'हा एक

वाढ चांगली दिसत आहे. डी-मार्टने

५० नवीन स्टोअर उघडले आहेत.

डाळींपासून ते तेलापर्यंत, किराणा

कमी किमतीत

करण्यासाठी डी-मार्ट ही लोकांची

पहिली पसंती बनली आहे. याची

सुरूवात २००२ मध्ये मुंबईच्या पवई

भागातून झाली. जिथे डी मार्टचे

पहिले स्टोअर उघडले गेले. १९९९

मध्ये, दमानी यांनी नेरूळ, नवी मुंबई

येथे 'अपना बाजार' फ्रँचायझी सुरू

केली. परंतू ते या मॉडेलवर समाधानी

नव्हते. यशोगाथा निर्माण डी-मार्ट कंपनीची निर्मिती गुंतवणूकदार दमानी

यांनी तयार केली. ज्यांना शेअर

बाजारातील बिग बुल राकेश

झुनझुनवाला हे देखील गुरु मानत

असत. लोक त्यांना 'आरडी' नावानेही

ओळखतात. पांढऱ्या कपड्यांच्या

निवडीमुळे अनेकजण त्यांना 'मिस्टर

व्हाईट अँड व्हाईट' या नावानेही हाक

मारतात. ऐंशीच्या दशकात पाच

हजार रुपयांसह शेअर बाजारात

उतरलेल्या दमाणी यांची संपत्ती १.६

लाख कोटी रुपये झाली आहे.

फोर्ब्सनुसार ते सध्या जगातील ८१

व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ६८

वर्षीय राधाकिशन दमानी यांची कंपनी

D-mart ने २०१७ मध्ये शेअर

बाजारात पदार्पण केले होते.

तेव्हापासून स्टॉक १३७० टक्क्यावर

वर्षी मार्चपासून सर्वाधिक



गंभीर मुद्दा असून त्याला विरोधी खटला मानू नये,' अशी टिप्पणी खंडपीठाने केली. फेडरेशनने एक जनहित याचिका दाखल केली आहे ज्यात फार्मास्युटिकल कंपन्यांना त्यांची औषधे लिहन देण्यासाठी प्रोत्साहन म्हणून डॉक्टरांना मोफत भेटवस्तू देण्यासारख्या गोर्ष्टीसाठी जबाबदार बनवण्याची विनंती केली आहेत. यासाठी युनिफॉर्म कोड ऑफ

फार्मास्युटिकल मार्केटिंग वैधानिक आधार तयार केंद्राला कोर्टानं निर्देश द्यावेत अशी

मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. पारीख यांनी युक्तिवादात म्हटलं की. 'सध्या असा कोणताही कायदा किंवा नियम नाही जो मार्केटिंगसाठी कोणत्याही वैधानिक आधार नसतानाही अशा गोर्ष्टींना प्रतिबंधित करतो, या

टाटाने लाँच केला नवा म्युच्युअल फड गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी

नवी दिल्ली, दि. १८ (वृत्तसंस्था): गुंतवणुकीच्या संधीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ये्त्या काळात हाऊसिंग सेक्टरमध्ये पैसे गुंतविण्याची तुमची इच्छा असेल तर टाटा एमएफने नवीन हाऊसिंग फंड लाँच केला आहे. टाटाने यापूर्वीच या कॅटेगरीत दोन फंड लाँच केले आहेत.

टाटा हाउसिंग अपॉर्च्युनिटी फंड हा घरांमध्ये मागणी येण्याच्या अंदाजाने आणण्यात आला आहे. हा फंड संपूर्णपणे हाऊसिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक तर घरे व्यवसायाशी

करेल. टाटा यापेक्षा एमएफला

जन्या फंडांनी जास्त परतावा दिलेला नाही. असे असताना देखील थोडे लक्ष्य बदलून हा फंड आणण्यात आला आहे. हा नवा फंड १६ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. हा फंड निफ्टीच्या हाऊसिंग इंडेक्सवर आधारित असणार आहे, यामध्ये ५० स्टॉक आहेत. परंतु हा फंड मोठ्या आणि अधिक स्टॉक आणि व्यवसायांमध्ये गुंतवणूक करेल. हाऊसिंग क्षेत्रातील वाढत्या

क्षेत्रात किमती कमी आहेत. गृहकर्जाचे दरही कमी आहेत अधिकाधिशहरीकरण आहे आणि या यामुळे या वाढीची शक्यत टाटाला वाटत आहे

अनुक्रमांक १ ते ८६

PUBLIC NOTICE client MR. KHETSHI RAVJI PATEI

क्षेत्रासाठी नियम हे ऐच्छिक आहेत. तसेच

भ्रष्टाचाराच्या विरोधात यूएन कन्व्हेन्शनची

स्वाक्षरी असूनही भारतात फार्मास्युटिकल

मार्केटिंग पद्धर्तीमधील भ्रष्टाचार अनियंत्रित

आहे, असा दावाही त्यांनी याचिकेतून केला

and NAVALBEN K. VERAT who s the registered owner of Flat No B-803, Akansha Co Op. Hsg. Society Opp. Surya Shopping Centre, Near Gaurav Galaxy, Shanti Garden, Mira Road, Dist - Thane Pin - 401107. say that I was Lost Original Origina Share Certificate No. 113 distinctive of 1121-1130 Reg. No. TNA/(TNA HSG/(TC) 24681 of 2012-2013. I any person is having any claim o ction in the respect of the above said Flat's Share Certificate b way of sale, exchange, charge, gift trust inheritance possession, lease mortgage, lien or otherwise howsoeve and also regarding any objection of any legal heir in respect of the above property, then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date publication of this notice. After that no claim wil be entertained and after stipulated period i.e. 14 days it will believed tha there is no any claim from any perso regarding the mortgage, legal heir against the above said property's shar certificate and it shall be considered that MR. KHETSHI RAVJI PATEI and NAVALBEN K. VERAT i the owner of the Flat premises an member of society and society may ssue share certificate of the said Flat premises is clear and marketable.

PRAKASH E. MHATRE B.A.LL.B ADVOCATE HIGH COURT C-55, Shanti Shopping Centre, Nr Mira Road Railway Station. East THANE 401 107 Date: 19/08/2022

कंपन्यांमध्येही चांगला परतावा देउ सध्या गृहनिर्माण

रिटर्नची अपेक्षा आहे.

ट्रेनमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही काढावं लागणार तिकीट?

नवी दिल्ली, दि. १८ (वृत्तसंस्था) : रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी स्वतंत्र तिकीट अनिवार्य केल्याच्या वृत्ताचं रेल्वे मंत्रालयानं खंडन केलं आहे. रेल्वे मंत्रालयानं निवदेनाद्वारं यावर स्पष्टीकरण दिले आहे. नियमात असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं मंत्रालयानं म्हटलंय. एक ते चार या वयोगटातील मुलांनाही रेल्वेनं प्रवास करण्यासाठी स्वतंत्र तिकीट काढावं लागणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. मात्र, रेल्वे मंत्रालयानं हे वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलं आहे. ज्यावेळी पाच वर्षांखालील मुलांना स्वतंत्र बर्थ हवा असेल, तेव्हाच त्यांच्यासाठी तिकीट खरेदी करावं लागेल. जर त्यांना स्वतंत्र बर्थ नको असेल, तर ती सुविधा पूर्वीप्रमाणेच मोफत आहे, असं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयानं दिलं आहे. पाच वर्षांखालील मुलांचा प्रवास विनामूल्य आहे. ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बर्थ/सीट मागितल्यास सामान्यांकडून आकारल्या जाणाऱ्या भाड्याइतकीच रक्कम देय असेल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, यासाठी रेल्वे मंत्रालयानं ६ मार्च २०२० च्या परिपत्रकाचाही संदर्भ दिलाय. यापूर्वी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पाच वर्षांखालील मुलांकडून ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी शुल्क आकारलं जात असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली होती. 'रेल्वे आता गरिबांसाठी राहिली नाही. आता जनता भाजपचे संपूर्ण तिकीट कापतील,' असं ते म्हणाल हात

महिंद्राची ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिकअप लाँच

नवी दिल्ली, दि. १८ (वृत्तसंस्था) : जनाने हलक्या व्यावसायिक वाहन विभाग एलसीयू-२ ते ३.५ टन श्रेणीतील अग्रेसर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड एमअँडएमने आधुनिक भारताच्या वाहतुक आणि पुरवठ्यासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातील पिकअप्स श्रेणीतील नवीन ब्रॅंड बोलेरो मॅक्स पिकअप सादर करत असल्याची घोषणा केली. कंपनीने बोलेरो मॅक्स पिकअप सिटी ३००० सादर करुन ब्रॅंडचे अनावरण केले. बोलेरो मॅक्स पिकअप सिटी ३००० आकर्षक वित्त योजना आणि डाऊनपेमेंट २५ हजारासह ७, ६८,००० रुपये किमतीच्या एक्स शोरूम पासून पुढे आहे. वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक काळातील व्यवसायांच्या गतिमान गरज पूर्ण करण्यासाठी महिंद्रा पिकअप विभागामध्ये एक नवीन ब्रँड सादर करत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजन अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, महिंद्रामध्ये आम्ही ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांना अधिक कमाई करुन देत समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिकअप हा एक भविष्यवादी ब्रँड असून प्रगत आयएमएएक्सएक्स तंत्रज्ञान, टर्न सेफ लाइट्स, उंची समायोजित करता येण्याजोगे आसन, शक्तीशाली आणि कार्यक्षम इंजिन, श्रेणीतील अग्रगण्य पेलोड क्षमता यासारख्या श्रेणीत पहिल्यांदाच असलेल्या अनेकानेक वैशिष्टयांनी हा ब्रॅंड भरलेला

जाहीर सूचना

देण्यात येते की, त्या फ्लॅट क्र. ए/३०२, ३ रा मजला, चंद्रेश स्वागत को-ऑप. हा. सो. लि., शंकेश्वर नगर, आचोळे रोड,

यांच्या कायालयामध्य जाः सूचित करणे आवश्यक आहे. श्रीम. उमा राजकुमार शर्मा श्री. अवनीश कुमार तिवारी 'पन्य उच्च न्यायालय) का**ऊन्टरसाइन** दि. १९.०८.२०२२ **(वकील उच्च न्यायालय)** दकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू), तालू

rawedge

रॉ एड्ज इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड सीआयएन : L14219MH2005PLC240892

ोंदणीकृत कार्यालय : बी१–४०१, बी विंग, बुमरंग, चांदिवली फार्म रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०७२, महाराष्ट्र भारत कॉपोरेट कार्यालय: ०२. नवकती अपार्टमेंट. बी/एच बी. आर. डिझाईन. लाल बंगलोजवळ. अथवा लाईन्स. सुरत - ३९५ ००७, गुजरात भारत. दूर. क्र. +९१ ९७२४३०६८५६/९७२४३२६८०५ ईमेल : info@rawedge.in वेबसाइट : www.rawedge.in

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सूचना नुचना याद्वारे देण्यात येते की**. रॉ एड्ज इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची १८ व**

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्या ठिकाणी भासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. सामान्य सर्क्युलर सहवाचन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालर द्वारे दि. ५ मे, २०२० रोजी सामान्य सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२२ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सर्क्युलर यांच्याद्वारे जारी दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ अनुसार कंपनीने वार्षिक अहवाल २०२१–२२ व १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासदांन ांच्या ईमेल आयडीवर ज्यांचे ईमेल आयडी कंपनीचे निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स/ डिपॉझिटरीज गर्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत आहे अशांना पाठविण्यात आली आहे. कंपनीने व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या एजीएम आयोजित करण्याकरिता वर्चुअल प्लॅटफॉर्म नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) नियुक्त केले आहे.

रजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ ची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.rawedge.in</u> वर स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com वर सदरची प्रत नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. बुक क्लोजर सूचना व ई-मतदान

सर्व कंपनीच्या सभासदांना सूचित करण्यात येते की, कंपनीचे सभासदांचे रजिस्ट्रर शनिवार, दि. १० सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल. ई–मतदान प्रदान करण्याकरिता निर्धारित तारीखा दि. ९ सप्टेंबर, २०२२ आहे. सर्व सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की :

व विशेष व्यवसायांवरील सर्व बाबी कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सह नोंदणीकृत करावे. सदर कंपनीची वेबसाइ www.rawedge.in वर उपलब्ध आहेत. एजीएमची सूचनेची पाठवणी पूर्ण केली आहे.

सभासद जे पत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीर दि. ९ सप्टेंबर, २०२२ रोजी त्यांचे मतदान ईलेक्टॉनिकली पार पाडता येईल व एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त एनएसडीएलच्या ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत एजीएमची सूचना पार पाडावी (परोक्ष ई–मतदान). सर्व १. एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करावे

२. परोक्ष ई–मतदान कालावधीची मंगळवार दि. १३ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे. परोक्ष ई-मतदान गरुवार, दि. १५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं, ५,०० वा, बंद होत आहेत.

४. एजीएमच्या दरम्यान ईलेक्टॉनिक मीन्सद्वारे मतदानाकरिता निर्धारित तारीख दि. ९ सप्टेंबर, २०२२ आहे

५. कोणाही व्यक्तीस जे कंपनीचे शेअर्स धारक आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांना वार्षिक सर्वसाधा सभेच्या सूचनेची पाठवणी व शेअर्सधारक निर्धारित तारीख दि. ९ सप्टेंबर, २०२२ रोजी सूचनेमध्ये विहित ई-मतदानाकरिता सदर प्रक्रिया फॉलो करून पूर्ण केली आहे व evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. त्यामुळे एनएसडीएल मार्फत नोंदणीकृत व्यक्तींनी ई-मतदान करू शकत नाहीत.

मतदानाकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड मतदानाकरिता प्राप्त करावा. एखादी व्यक्ती तपशील हेतुकरिता केवळ एजीएमच्या सुचनेमध्ये निर्धारित तारीखा अनुसार मतदान एकदा पार पडल्यास सभासद पुन्ह ६. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, ए. परोक्ष ई-मतदान मोड्युल सदर तारीखा व वेळेपश्चात अकार्य करण्यात येईल व सदर सभासदांद्वारे पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्यात येईल व बी. व्हीसी/ ओएव्हीए मार्फत आयोजित सभेमध्ये प्रदानित ई-मतदान मार्फत एजीएम ई-मतदान सुविधेकरिता उपलब्ध आहे. सी. ज्या सभासदांनी त्यांचे मतदान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्व परोक्ष ई-मतदान मार्फत केले आहेत ते वार्षिक

सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहू शकतात परंतु पुन्हा एकदा मतदान हक बजावू शकत नाहीत. डी. एखाद्य व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर व लाभार्थी मालक यांच्या रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध आहे त्यांना एजीएमच्य दरम्यान एजीएम वा मतदानाच्या समक्ष परोक्ष ई-मतदान सुविधा निर्धारित तारीखा अनुसार डिपॉझिटरीज द्वारे प्रदान केली आहे. जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता तुम्ही Frequently Asked

Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evoting.nsdl.com</u> हेल सेक्शन अंतर्गत वा ईमेल evoting@nsdl.co.in पाहावे. रॉ एड्ज इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड करित

दिनांक १८.०८.२०२२

ठिकाण : सुरत

रिकी कपाड़िय कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ३३ रमनकुमार बाबुनारायन झा

पंकज इंदुशेखर झा

38

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई - ४०० ०८६. जाहीर नोटीस जयवंत मंगु सोलंकी सुभाष सुर्यबळी गिरी विशाल जनसेवा सहकारी पतसंस्था लि. Assistant Registrar Co-op. शॉप नं.१, डी.एम. कंपाऊन्ड, Recovery, Mahim (W) श्रध्दा टॉवर समोर, ठाकूर संकूल, Gen. Outward No. 197 Date: 17/08/2022 कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१. खालिल दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल केलेल्या व अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उप पत्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्यावर ३ राहत नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसव सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत ३ दिनांक ०७/०९/२०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता आपण वरील पत्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अ चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला ज याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

					_						
जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालिलप्रमाणे :-											
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	ভাৰ	अर्ज	दावा	दावा	पुढील					
क्र.		देणार	दाखल	अर्ज	रक्कम	सुनावणी					
	0 0))	क्रमांक	दिनांक	क्रमांक	रुपये	तारीख					
9	विश्वजित रघुनाथ मोरे	9	09.06.22	३६३	२९०१५०	95.90.00					
ર	शंभु चंद्रशेखर झा	ર	9.06.22	३६३	२९०१५०	95.90.00					
\$	विजय मनोहर वार्डे	9	09.06.22	રૂદ્ધઇ	9२७७०४	95.90.00					
8	रामप्रित मौमी गुप्ता	ર	9.06.22	રૂદ્દઇ	9 २७७ ०४	95.90.00					
4	बाबुलाल छोलाराम चौधरी	3	9.06.22	રૂદ્ધઇ	9 २७७ ०४	95.90.00					
ξ	स्वामिनाथ सोहन जयस्वार	9	09.06.22	રૂદ્દ५	२९९०१६	95.90.00					
6	विनय रितुनंदन ठाकुर	ર	9.06.22	રૂદ્ધધ	२९९०१६	06.09.27					
۷	किशोर नाथा सोनावणे	3	09.00.22	રૂદ્ધષ	२९९०१६	06.09.26					
9	दिनेशकुमार आर. उपाध्याय	9	09.06.22	રૂદ્ધદ	३ 9४२०३	06.09.27					
90	रामराज लालचंद मौर्या	ર	09.06.22	રૂદ્દદ	३१४२०३	06.09.27					
99	रामप्रसाद उचित शहा	3	09.06.22	રૂદ્ધદ	३ 9४२०३	06.09.26					
92	दिलीप रामदास जैन	9	09.06.22	356	३७ 9 ६ ७८	06.09.29					
9३	गुणाजी दिगंबर देशमाने	ર	09.06.22	રૂદ્ધહ	३७ 9६७८	06.09.27					
98	मोहम्मद हुसैन शेख	3	09.06.22	રૂદ્ધહ	३७ 9 ६ ७८	06.09.27					
94	ॲण्डू उबाल गोम्स	9	09.06.22	રૂદ્દ૮	२२३ ९४७	06.09.27					
9६	बेनी माधव तिवारी	ર	09.00.22	३६८	२२३ ९४७	06.09.26					
96	लालशिरोमणी राजनाथ पांडे	ş	09.06.22	३६८	२२३ ९४७	06.09.26					
96	श्रीमती रनेहा चंद्रकांत मोरे	9	09.06.22	३६९	२११३१८	06.09.29					
98	राजेश मिठाईलाल मिश्रा	ર	09.06.22	३६९	२११३१८	06.08.26					
ર૦	हरीप्रसाद भगवती गुप्ता	ş	09.06.22	३६९	299396	06.08.26					
૨9	शिवप्रसाद मंगला दुबे	9	09.06.22	3(90	૨રૂદ્દરુ૧૪	06.09.27					
રર	संजयकुमार कृष्णदेव मिश्रा	ર	09.06.22	360	२३६३१४	06.09.27					
રફ	राजेंद्र रामदुलार मिश्रा	3	09.06.22	360	૨રૂદ્રરૂ૧૪	06.09.27					
રુક	शंकर वासुदेव यादव	9	09.06.22	369	૨૬७૨૧५	06.06.5					
૨૫	समरजित पारसनाथ तिवारी	ર	09.06.22	369	૨૬७૨૧५	06.08.26					
રદ્દ	सुनिल रामचंद्र गुप्ता	3	09.00.22		260594	06.08.5					
56	श्रीमती शकिला युसुफ मोहम्मद	9	09.06.22		938900	06.08.29					
ર૮	बंसनारायन सेवालाल उपाध्याय	٠,			938900						
	संजयकुमार जयकरन सिंह		09.00.22		-	06.09.27					
56		\$	99.06.22	\$65	9३९१००	95.90.00					
30	संपत बाळु दिंडे	9	09.00.22	363	રક્ટરક્ષ	06.09.26					
39	अवधनाथ गोकुल यादव	ર	09.06.22	\$6\$	રક્ષ્ટરક્ષ	06.09.27					
3 2	भिमराव नागोजी बोबडे	3	09.06.22	363	રક્ટરક્ષ	95.90.00					

36	रणजित रामप्रित मंडल	9	9.06.22	३७६	२७१९१५	9.90.00	
38		ર	09.06.22	३७६		9.90.00	
80		3				9.90.00	
୪୨	_	9				9.90.00	
ક્ષ્ટ		ર				9.90	
ઝરૂ		3			-	9.90.00	
-		_				9.90.00	
\vdash		_				9.90.00	
\vdash	_					9.90.00	
H		_				9.90.00	
\vdash		_				9.90.00	
\vdash						9.90.00	
		_				9.99.00	
\vdash		_				9.99.00	
\vdash		_				9.99.00	
\vdash		_				9.99.00	
<u> </u>							
\vdash						9.90.00	
\vdash						9.90.00	
<u> </u>						9.90.00	
\vdash		_				9.90.00	
\vdash		_				9.90.00	
l ·						9.90.00	
<u> </u>		_				9.90.00	
<u> </u>						9.90.00	
દ્દર		ર	9.06.22	\$78		9.90.00	
६३		\$		\$78		9.90.00	
દ્દઇ		9	9.06.22	३८५	२७२२३२	9.90.00	
६५		ર	9.06.22	३८५	२७२२३२	9.90.00	
દ્દદ	रामललित पारसनाथ पांडे	3	9.06.22	३८५	र७२२३२	9.90.00	
६ ७	मोहम्मद उमर परवेझ	9	9.06.22	३८६	३८९९३२	9.90.90	
६८		ર	09.06.22	३८६	3 ८९९३२	9.90.90	
६९	राघवेंद्र जयप्रकाश उपाध्याय	3	9.06.22	३८६	3 ८९९३२	9.90.00	
60	लक्ष्मण बबन साळुंखे	9	9.06.22	३८७	१००७८९	9.90.00	
69	रविंद्र रमाशंकर उपाध्याय	ર	9.06.22	३८७	१००७८९	9.90.00	
બ્ર	राघवेंद्र जयप्रकाश उपाध्याय	ş	09.06.22	३८७	२००७८९	9.90.00	
63	कृष्णाजी वामन साबळे	9	09.06.22	377	୨५८५७୪	9.90.00	
ଜଃ	चंद्रकांत नामदेव ढेबे	ર	09.06.22	3 <i>८८</i>	୨५८५७४	9.90.00	
૭૫	विलास काशिनाथ काटकर	3	09.06.22	3८८	୨५८५७४	9.90.00	
ઉદ્દ	चंद्रकांत शंकर शिंदे	ર	09.06.22	३८९	२१९५०३	9.90.00	
(9(9	धनेश दत्तु लोहार	3	9.06.22	३८९	२१९५०३	9.90.00	
66	गुणाजी दिगंबर देशमाने	9	9.06.22	39°0	३२६०४२	9.90.00	
66	चंदाप्पा आण्णाप्पा गौडा	ર	9.06.22	360	३२६०४२	9.90.00	
Lο	जनार्दन भगवतीप्रसाद दुबे	3	9.06.22	390	३२६०४२	9.90.00	
८9	गिरीष विनोद धोत्रे	9	9.06.22	३ ९9	१३६८९९	9.90.00	
૮૨	जयेश लक्ष्मण कुबल	ર	09.06.22	३ ९9	१३६८९९	9.90.00	
٤3	दिलिप आप्पा भालेकर	ş	09.06.22	३ ९9	१३६८९९	9.90.00	
૮૪	ग्यानेंद्र पालेराम तुसम	9	09.06.22	392	૨૨૫૪૪૫	9.90.00	
८५	दुधनाथ खदेरु गौतम	ર	09.06.22	392	૨३५४४५	9.90.00	
ረ६	रुपम लल्लन प्रसाद	3	09.06.22	392	૨३५४४५	9.90.00	
ही नोटीस आज दिनांक १७/ ०८/ २०२२ रोजी माझे सही व कार्यालयाच							
	28 30 38 <td< td=""><td>शु सुधिर नागेश्वर ठाकुर ४० मुल्ला अमिर शेख ४२ संजय रामराज यादव ४३ शांताराम सोमा कापदुले ४४ राजेश उमुताला जोशी ४४ राजेश उमुताला जोशी ४५ राजेश उमुताला जोशी ४५ राजेश उमुताला जोशी ४५ राजेश उमुताला जाशी ४५ मोहम्मद उमर परवेझ ५० प्रविण भागुसा वाखरे ५० प्रविण भागुसा विपल हरिजन ५२ स्रवालप्रसाद बिपल हरिजन ५२ सुदेश किसन करंडे ५५ प्रविप बापुसाहेब वाघमारे ५६ अमेरेश रामग्रित मंडल ५० प्रवेता सर्जेरात कांबळे ५० प्रवेता सर्जेरात कांबळे ५० पर्वेश नाम प्रवेश स्था ६० प्रवेला मंगु सोलंकी ६४ मोहम्मद उमर परवेझ ६५ सोललित पारसाण परवेश<</td><td>शु सुधिर नागेश्वर ठाकुर २ ४० मुल्ला अमिर शंख ३ ४२ संजय रामराज यादव २ ४२ संजय रामराज यादव ३ ४२ राजेश उमुतलाल जोशी १ ४५ राजेश रघुनाथ खानेलकर २ ४५ तीजयलाल राजपत यादव ३ ४५ मोहम्मद उमर परवेझ २ ४५ मोहम्मद उफिक अरव ३ ५० प्रविण भागुसा वाखरे १ ५० प्रविण भागुसा वाखरे १ ५० प्रविण भागुसा वाखरे १ ५० प्रविण भागुसा विपल हरिजन ३ ५० प्रविण भागुसा विपल हरिजन ३ ५० प्रविण भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रविण भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रविण भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रवेल भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रवेल मागुसाहेब वाघमारे १ ५० प्रवेल मागुसाहेब वाघमारे १ ६० प्रवेल मागुसाहेब वाघमारे १ <</td><td>२१ सुधिर नाजेश्वर ठाकुर २ ०१.०७.२२ ४० सुल्ला अमिर शेख ३ ०१.०७.२२ ४२ संजय रामराज यादव २ ०१.०७.२२ ४३ शंजय रामराज यादव २ ०१.०७.२२ ४३ शांताराम सोमा कापदुले ३ ०१.०७.२२ ४३ राजेश अमुतलाल जोशी १ ०१.०७.२२ ४५ राजेश उधुनाथ खानोलकर २ ०१.०७.२२ ४५ रावेदंद जयप्रकाश उपाध्याय १ ०१.०७.२२ ४५ मोहम्मद उफिक अरव ३ ०१.०७.२२ ५० प्रतिण भागुसा वाखरे १ ०१.०७.२२ ५० प्रतिण भागुसा विध्व होला सिण्य होण होण होण होण होण होण होण होण होण होण</td><td>३१ सुंदिर नागेश्वर ठाकुर २ ०९.०७.२२ ३७६ ४० मुल्ला अमिर शेख २ ०९.०७.२२ ३७६ ४२ रमन उपंद्र झा ९ ०९.०७.२२ ३७७ ४२ संजय रामराज यादव २ ०९.०७.२२ ३७७ ४३ शांताराम सोमा कापदुंते ३ ०९.०७.२२ ३७० ४३ राजेश अमृतलाल जोशी ९ ०९.०७.२२ ३७० ४५ तेजश अमृतलाल जोशी ९ ०९.०७.२२ ३७० ४६ तेजश अमृतलाल जोशी ९ ०९.०७.२२ ३७० ४६ तेजवलाल राजपत यादव ३ ०९.०७.२२ ३७० ४८ मोहम्मद उमर परवेझ २ ०९.०७.२२ ३०० ४८ मोहम्मद उमर परवेझ २ ०९.०७.२२ ३८० ५० प्रवेल आमुता वाळारे २ ०९.०७.२२ ३८० ५० प्रवेल माजुसा वाळारे २ ०९.००.२२ ३८० ५० प्रवेल माजुसा वाळारे २ ०९.००.२२ ३८० ५० प्रवेल माजुसा वाळारे</td><td>३० सुधिर माणेश्वर ठाकुर २०००,०२२ ३७६० २०००,०२० ३०००,००० ३००००००० ३००००००००००००००००००००००००००००००००००००</td></td<>	शु सुधिर नागेश्वर ठाकुर ४० मुल्ला अमिर शेख ४२ संजय रामराज यादव ४३ शांताराम सोमा कापदुले ४४ राजेश उमुताला जोशी ४४ राजेश उमुताला जोशी ४५ राजेश उमुताला जोशी ४५ राजेश उमुताला जोशी ४५ राजेश उमुताला जाशी ४५ मोहम्मद उमर परवेझ ५० प्रविण भागुसा वाखरे ५० प्रविण भागुसा विपल हरिजन ५२ स्रवालप्रसाद बिपल हरिजन ५२ सुदेश किसन करंडे ५५ प्रविप बापुसाहेब वाघमारे ५६ अमेरेश रामग्रित मंडल ५० प्रवेता सर्जेरात कांबळे ५० प्रवेता सर्जेरात कांबळे ५० पर्वेश नाम प्रवेश स्था ६० प्रवेला मंगु सोलंकी ६४ मोहम्मद उमर परवेझ ६५ सोललित पारसाण परवेश<	शु सुधिर नागेश्वर ठाकुर २ ४० मुल्ला अमिर शंख ३ ४२ संजय रामराज यादव २ ४२ संजय रामराज यादव ३ ४२ राजेश उमुतलाल जोशी १ ४५ राजेश रघुनाथ खानेलकर २ ४५ तीजयलाल राजपत यादव ३ ४५ मोहम्मद उमर परवेझ २ ४५ मोहम्मद उफिक अरव ३ ५० प्रविण भागुसा वाखरे १ ५० प्रविण भागुसा वाखरे १ ५० प्रविण भागुसा वाखरे १ ५० प्रविण भागुसा विपल हरिजन ३ ५० प्रविण भागुसा विपल हरिजन ३ ५० प्रविण भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रविण भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रविण भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रवेल भागुसाहेब वाघमारे १ ५० प्रवेल मागुसाहेब वाघमारे १ ५० प्रवेल मागुसाहेब वाघमारे १ ६० प्रवेल मागुसाहेब वाघमारे १ <	२१ सुधिर नाजेश्वर ठाकुर २ ०१.०७.२२ ४० सुल्ला अमिर शेख ३ ०१.०७.२२ ४२ संजय रामराज यादव २ ०१.०७.२२ ४३ शंजय रामराज यादव २ ०१.०७.२२ ४३ शांताराम सोमा कापदुले ३ ०१.०७.२२ ४३ राजेश अमुतलाल जोशी १ ०१.०७.२२ ४५ राजेश उधुनाथ खानोलकर २ ०१.०७.२२ ४५ रावेदंद जयप्रकाश उपाध्याय १ ०१.०७.२२ ४५ मोहम्मद उफिक अरव ३ ०१.०७.२२ ५० प्रतिण भागुसा वाखरे १ ०१.०७.२२ ५० प्रतिण भागुसा विध्व होला सिण्य होण	३१ सुंदिर नागेश्वर ठाकुर २ ०९.०७.२२ ३७६ ४० मुल्ला अमिर शेख २ ०९.०७.२२ ३७६ ४२ रमन उपंद्र झा ९ ०९.०७.२२ ३७७ ४२ संजय रामराज यादव २ ०९.०७.२२ ३७७ ४३ शांताराम सोमा कापदुंते ३ ०९.०७.२२ ३७० ४३ राजेश अमृतलाल जोशी ९ ०९.०७.२२ ३७० ४५ तेजश अमृतलाल जोशी ९ ०९.०७.२२ ३७० ४६ तेजश अमृतलाल जोशी ९ ०९.०७.२२ ३७० ४६ तेजवलाल राजपत यादव ३ ०९.०७.२२ ३७० ४८ मोहम्मद उमर परवेझ २ ०९.०७.२२ ३०० ४८ मोहम्मद उमर परवेझ २ ०९.०७.२२ ३८० ५० प्रवेल आमुता वाळारे २ ०९.०७.२२ ३८० ५० प्रवेल माजुसा वाळारे २ ०९.००.२२ ३८० ५० प्रवेल माजुसा वाळारे २ ०९.००.२२ ३८० ५० प्रवेल माजुसा वाळारे	३० सुधिर माणेश्वर ठाकुर २०००,०२२ ३७६० २०००,०२० ३०००,००० ३००००००० ३००००००००००००००००००००००००००००००००००००	

हा नाटांस आज दिनांक १७/ ०८/ २०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



२ ०१.०७.२२ ३७४ १४६८६० ०७.०९.२२

368

१४६८६०

95.90.00

3 09.06.22

सही/ -सतीश मा. तोटावार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई